



**TARMAT LIMITED**

General A. K. Vaidya Marg, Near Wageshwari Mandir, Off Film City Road, Malad (E), Mumbai - 400 097  
Tel.: 2840 2130 | 1180 Fax : 2840 0322 Email : contact@tarmatlimited.com  
Website : www.tarmatlimited.com  
CIN : L45203MHI 986P1C038535

Date: 16<sup>th</sup> October, 2020

To,  
**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza,  
5<sup>th</sup> Floor, Plot No. C-1,  
G Block, Bandra Kurla Complex,  
Bandra (E),  
Mumbai — 400 051

To,  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalai Street,  
Mumbai - 400 001

Dear Sir/ Madam,

**Sub: Intimation regarding advertisement publication with respect to 35<sup>th</sup> AGM, E-voting and other related matters post sending Notice and Annual Report 2020 to shareholders.**


**Ref: NSE Symbol –TARMAT; BSE Script Code -532869**

Pursuant to Regulations 30 and 44 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisement published in Active Times (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper), regarding e-voting information and other related business for the 35<sup>th</sup> Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, 06<sup>th</sup> November, 2020, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014.

Kindly take the same on your records.

Regards

For **TARMAT LIMITED**



**S. Chakraborty**  
Company Secretary

**PUBLIC NOTICE**

This is to inform the general public that Original Share Certificate No. 14 from 66 to 70 of Flat No. B-002, Sheetal Chhaya CHSL, Sheetal Nagar, Mira Road E, Thane - 401 107 has been lost/misplaced if any one Received the Document kindly contact the managing committee in the society office.

**Date:** 16-10-2020

For and behalf of  
**Janak Joshi (Chairman)**  
Sheetal Chhaya CHS Ltd,  
Sheetal Nagar, Mira Road, Thane,  
Sd/-

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that (1) SHRI DEEPAK R. MEHRA (2) SHRI MOHIT D. MEHRA & (3) SHRI RISHABH D. MEHRA, present Owners of Flat no. 16/26, 7<sup>th</sup> Floor, Navjivan Co-op. Housing Society Ltd., Dr. D. Bhadkamkar Marg, Mumbai - 400008 & holding Share Certificate No.1128 consist of 5 fully paid-up shares of Rs.50/- each, bearing nos. from 4786 to 4790 of Navjivan Co-op. Housing Society Ltd. bearing C. S. No. 255 of Tardeo Division have jointly agreed to sell, transfer & convey to Our clients ("Purchasers") their Flat no. 16/26, 7<sup>th</sup> Floor, Navjivan Co-op. Housing Society Ltd., Dr. D. Bhadkamkar Marg, Mumbai - 400008 & said 5 shares free from all encumbrances, charges and liabilities of any kind whatsoever and present owners have reported that they have misplaced and / or lost original chain of Agreements of their Flat no. 16/26 i.e. (i) original Agreement for Sale of 1969 executed between Smt. Sheela I. Sahani and Smt. Muma R. Advani and (ii) Original Agreement for Sale dated 25-5-1992 executed between Smt. Muma R. Advani & Shri Ranjitsingh T. Advani And Smt. Usha Mahendra Parekh.

Notice is hereby issued to all persons or parties including any bank and / or financial institutions having any right, title, interest, claim, benefit or demand of any nature whatsoever on said Flat no. 16/26, 7<sup>th</sup> Floor, Navjivan Co-op. Housing Society Ltd., Dr. D. Bhadkamkar Marg, Mumbai - 400008 & five shares in or upon the said property or any part thereof and also in respect of said original chain of Agreements mentioned above including by way of Sale, Exchange, Transfer, Trust, Lease, Sub-lease, Assignment, Loan, Lien, Gift, Pledge, Easement, Possession, Leave & License, Tenancy, Hypothecation, Charge, Mortgage, Inheritance, bequest, succession, maintenance, Trust, Tenancy, Income-tax dues / demand, Sub-Tenancy, Occupation, possession, Family Arrangement / Settlement / Partition, Court Decree and / or Order / Judgment of any Court of Law, Contracts / Agreements, Sale Deed, MOU, Partnership, any arrangement or otherwise are hereby required to submit their claim in writing with a copy of proper documentary evidence in support of claim, if any within 14 days period from the date of publication of this Notice to the undersigned at their address at V. N. GOLWALA & Co., ADVOCATES, failing which it will be presumed that no person or parties have any claim or demand or right of any nature over said two original title deeds in respect of said Flat no. 16/26, 7<sup>th</sup> Floor, Navjivan Co-op. Housing Society Ltd., Dr. D. Bhadkamkar Marg, Mumbai - 400008 and the said claim and demand, if any made thereafter shall be treated as revoked, waived and canceled.

**Date:** 16-10-2020  
**Place:** Mumbai.

Sd/-  
**V. N. GOLWALA & Co.,**  
Advocates Chetan V. Golwala,  
Advocates for the Purchaser.  
3 / 508, Navjivan Commercial Premises, Society, Dr. D. B. Marg,  
Mumbai - 400008. Email: cvgolwala@gmail.com

**Read Daily Active Times**

Adv. G. Praveen Babu

**PUBLIC NOTICE**  
**In The Court Of 6th Jt. Civil, Judge**  
**(S.D.), Thane At Thane**  
SPECIAL CIVIL SUIT NO.229 OF 2020

M/s. Lakshmi Vilas Bank Ltd., ...Plaintiff  
V/s  
Mr. Gopal Krishna Sharma & 3 Ors., ...Defendants  
To :  
Mr. Gudusab Ramjan Mujawar,  
last known address at Office at 314, 3rd Floor, Arenja Corner, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703 ...Defendant No. 2  
Whereas M/s. Lakshmi Vilas Bank Ltd., has instituted the above suit/filed an application against you for declaration, cancellation and injunction of the registered agreement, you are hereby summoned to appear in this Court in person or by a pleader on the 22nd day of October 2020 at 11.00 O'clock, to answer the same, failing which the suit/application will be disposed of ex parte. Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.  
Given under my hand and the seal of the Court, this 8/10/2020.  
Sd/-  
Asstt. Superintendent  
6th Jt.Civil Judge (S.D) Thane



Adv. G. Praveen Babu

**PUBLIC NOTICE**  
**In The Court Of 6th Jt. Civil, Judge**  
**(S.D.), Thane At Thane**  
SPECIAL CIVIL SUIT NO.230 OF 2020

M/s. Lakshmi Vilas Bank Ltd., ...Plaintiff  
V/s  
Mr. Gopal Krishna Sharma & 3 Ors., ...Defendants  
To :  
Mr. Gudusab Ramjan Mujawar,  
last known address at Office at 314, 3rd Floor, Arenja Corner, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703 ...Defendant No. 2  
Whereas M/s. Lakshmi Vilas Bank Ltd., has instituted the above suit/filed an application against you for declaration, cancellation and injunction of the registered agreement, you are hereby summoned to appear in this Court in person or by a pleader on the 22nd day of October 2020 at 11.00 O'clock, to answer the same, failing which the suit/application will be disposed of ex parte. Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.  
Given under my hand and the seal of the Court, this 8/10/2020.  
Sd/-  
Asstt. Superintendent  
6th Jt.Civil Judge (S.D) Thane



Adv. G. Praveen Babu

**PUBLIC NOTICE**  
**In The Court Of 6th Jt. Civil, Judge**  
**(S.D.), Thane At Thane**  
SPECIAL CIVIL SUIT NO.231 OF 2020

M/s. Lakshmi Vilas Bank Ltd., ...Plaintiff  
V/s  
Mr. Gopal Krishna Sharma & 3 Ors., ...Defendants  
To :  
Mr. Gudusab Ramjan Mujawar,  
last known address at Office at 314, 3rd Floor, Arenja Corner, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400 703 ...Defendant No. 2  
Whereas M/s. Lakshmi Vilas Bank Ltd., has instituted the above suit/filed an application against you for declaration, cancellation and injunction of the registered agreement, you are hereby summoned to appear in this Court in person or by a pleader on the 22nd day of October 2020 at 11.00 O'clock, to answer the same, failing which the suit/application will be disposed of ex parte. Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.  
Given under my hand and the seal of the Court, this 8/10/2020.  
Sd/-  
Asstt. Superintendent  
6th Jt.Civil Judge (S.D) Thane



**LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED**

(Formerly Splash Media & Infra Limited)  
CIN: L45400MH1987PLC044094  
Registered Office: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064;  
Phone No.: 022-6894-9765/66/67; Fax: 022-2889-2527;  
Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com;

**NOTICE OF 39<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING OF LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED**  
NOTICE is hereby given that the 39<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, November 05, 2020 at 11:30 A.M. Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM), to transact the business as set forth in the Notice of the AGM only through e-voting facility. The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.luharukamediainfra.com and website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing the facility for e-voting. Members can cast their vote from November 02, 2020 (09:00 A.M. IST) and ends November 04, 2020 (05:00 P.M. IST). At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. October 30, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. October 30, 2020; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in providing Folio no. / DP ID and Client ID.

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the E-Voting User Manual for Shareholders available at the download section of NSDL at www.evoting.nsdl.com. Members may also contact on the following: Mr. Pratik Bhatt, NSDL Telephone Nos. - 022 2499 4738 toll free no. 1800-222-990. Email: evoting@nsdl.co.in.

For LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED  
Sd/-  
**ANKUR AGRAWAL**  
Managing Director  
DIN: 06408167

Adv. G. Praveen Babu

**PUBLIC NOTICE**  
**In The Court Of 6th Jt. Civil, Judge**  
**(S.D.), Thane At Thane**  
SPECIAL CIVIL SUIT NO.228 OF 2020

M/s. Lakshmi Vilas Bank Ltd., ...Plaintiff  
V/s  
Mr. Gopal Krishna Sharma & 3 Ors., ...Defendants  
To :  
Mr. Gudusab Ramjan Mujawar,  
last known address at Office at 314, 3rd Floor, Arenja Corner, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703 ...Defendant No. 2  
Whereas M/s. Lakshmi Vilas Bank Ltd., has instituted the above suit/filed an application against you for declaration, cancellation and injunction of the registered agreement, you are hereby summoned to appear in this Court in person or by a pleader on the 22nd day of October 2020 at 11.00 O'clock, to answer the same, failing which the suit/application will be disposed of ex parte. Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.  
Given under my hand and the seal of the Court, this 8/10/2020.  
Sd/-  
Asstt. Superintendent  
6th Jt.Civil Judge (S.D) Thane



**India approaches Pakistan court for release of four prisoners**



New Delhi : The Indian mission in Pakistan has approached the Islamabad high court seeking the release of four Indian prisoners who were convicted by military courts and have completed their sentences. The writ petition which was filed in the high court by Aparna Ray, first secretary in the Indian mission, through three Pakistani advocates identified the prisoners as Birju Dung Dung, Vigyan Kumar, Satish Bhog and Sonu Singh and said they were currently being held in jails in Lahore and Karachi. All the prisoners have served the sentences given to them by field general courts martial of the Pakistani military in 2007, Singh in 2012, Kumar in 2014 and Bhog in 2015, the petition said.

The petition, which named Pakistan's foreign and interior secretaries as respondents, said the prisoners were arrested by the Pakistani military and charged under the Pakistan Army Act and Official Secrets Act. It further said the prisoners had contended that they hadn't committed any offence and "the entire proceedings initiated from the arrest till culmination in the ultimate conviction are an abuse of the process of law". The petition also pointed out that Pakistan's Constitution states that no person "shall be deprived of life or

liberty in accordance with the law" and asked the high court to facilitate the release of the prisoners.

The Indian mission noted in the petition that it had formally written to Pakistan's Foreign Office on May 18 to remind authorities that the matter of releasing these four prisoners had been taken up through 31 notes verbale or unsigned diplomatic correspondence between October 2019 and May 2020. The communication stated that the nationality of the prisoners too had been confirmed.

"The esteemed ministry is requested that these four confirmed Indian prisoners may kindly be released and repatriated at the earliest," the communication had said. India and Pakistan currently have hundreds of each other's nationals in their jails, a majority of them fishermen arrested for straying across the maritime boundary. Work on identifying and releasing these prisoners through a joint judicial commission has been hit by the troubled bilateral relations in recent years. Besides exchanging lists of prisoners on two occasions every year, the two sides have not been able to make headway on proposed measures to speed up the release and repatriation of prisoners.

**Private security guard demands local train facility**



Mumbai, The Security Association of India has also demanded permission for private security personnel to travel in local trains like essential service personnel. In a letter to Maharashtra Home Minister Anil Deshmukh, President of the association Gurcharan Singh Chauhan has said that employees associated with essential services have been allowed to travel by local trains. Recently, security guards attached to the Maharashtra Security Guard Board have also been given this facility. It is stepmotherly treatment to guards employed by agencies. While the nature of work of private sector security guards and board linked security guards is the same. Therefore, this security should also be provided to the security personnel of the private security sector. In the letter, Singh gave the order dated 24 March 2020 of the Government of India. 1-29 / 2020-PP and Maharashtra Government Ordinance no. DMU / 2020 / CR / DMU has also been mentioned in which private security services were also listed as essential services. The association has also written letters to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray and Labor Minister Dilip Valse Patil in this regard.

**PM Modi reviews vaccine development progress, asks to focus on cost-effective solutions**



New Delhi : Prime Minister Narendra Modi on Thursday held a review meeting to assess the progress

of research and vaccine development ecosystem to fight Covid-19. Be it testing, vaccine and medication, the solution has to be cost-effective, easily available and scalable, the Prime Minister said. Lauding the efforts of the Indian vaccine developers and manufacturers, the PM said that the government is committed to facilitate and support all these efforts. The Prime Minister called for continued vigilance and high state of preparedness against the pandemic, PMO sources said.

**AXIS BANK LIMITED**  
(CIN: L65110GJ1993PLC020769)  
Structured Assets Group & Corporate Office, at 7<sup>th</sup> Floor, "Axis House", C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025. Tel: +91 22 4325 2715 www.axisbank.com  
Registered Office: "Trishul", 3<sup>rd</sup> Floor Opp. Samartheswar Temple, Near Law Garden, Ellisbridge Ahmedabad - 380006

**NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002**

M/s. Talwalkars Better Value Fitness Ltd. (hereinafter referred to as "TBVFL") and Talwalkars Healthclubs Ltd. (hereinafter referred to as "THL") and formerly known as Talwalkars Lifestyle Ltd., (hereinafter together referred as "Borrower"/ "Company"/ "You"/ "Your") had availed the credit facility in the nature of

1. **Term Loan facility** from the Axis Bank Limited ("Bank") to the tune of ₹. 2,98,07,00,000/- (Rupees Two Hundred and Ninety Eight Crores and Seven Lakhs Only). Subsequently, out of the total Rupee Term Loan facility of ₹. 2,98,07,00,000/- (Rupees Two Hundred and Ninety Eight Crores and Seven Lakhs Only), an amount of ₹. 1,75,00,00,000/- (Rupees One Hundred and Seventy-Five Crores only) was sold down to South Indian Bank, Hero FinCorp and Indian Bank. In view thereof, the Bank's exposure under the Rupee Term Loan was reduced to ₹. 1,23,07,00,000/- (Rupees One Hundred and Twenty-Three Crores Seven Lakhs only). A scheme of arrangement was approved between TBVFL and THL by an order dated 21.12.2017 ("Demerger Order") of the National Company Law Tribunal, Mumbai. The said Demerger Order was effective on and from 20.2.2018. Pursuant to the said Demerger Order, the gym business of TBVFL was transferred to THL and the lifestyle business comprising of Aerobics, Zumba, Yoga, Spa Massage along with diet and weight loss programs was retained to TBVFL. Out of the remaining exposure of ₹. 1,23,07,00,000/- (Rupees One Hundred and Twenty-Three Crores Seven Lakhs only), the said Rupee Term Loan amount was bifurcated into ₹. 63,69,00,000/- (Rupees Sixty Three Crores Sixty Nine Lakhs only) for TBVFL and ₹. 59,38,00,000/- (Rupees Fifty Nine Crores Thirty Eight Lakhs only) for THL.

2. **Debentures facility** from the Axis Bank Limited ("Bank") to the tune of ₹. 80,00,00,000/- (Rupees Eighty Crores only)
3. **Vendor Finance facility** from the Axis Bank Limited ("Bank") to the tune of ₹. 20,00,00,000/- (Rupees Twenty Crores only)

All the facilities except vendor finance facility, secured by way of hypothecation & mortgage of the movable & immovable properties mentioned hereunder and the guarantees executed by the Guarantors in favour of the Bank.

In view of the default committed in repayment of the Principal amount and interest thereon the account of THL has become Non-Performing Asset w.e.f. 09.11.2019 and the account of TBVFL has become Non-Performing Asset w.e.f. 28.11.2019. The notice dated 14.08.2020 was issued to borrower/co-borrower/hypothecator/guarantors/mortgagors under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002, calling upon them to make the payment of an amount of ₹. 2,37,07,97,854.22/- (Rupee Two Hundred Thirty Seven Crores Ninety Seven Lakhs Ninety Seven Thousand Eight Hundred Fifty Four and Paise Twenty Two only) outstanding as on 30.06.2020 plus further interest, on their last known addresses. However notices have returned un-served from some of the addresses.

We Axis Bank Ltd by this Notice under Section 13(2) of (SARFAESI) Act, 2002 calling upon the borrower/hypothecator/guarantors/mortgagors to make payment of an amount of ₹. 2,37,07,97,854.22/- (Rupee Two Hundred Thirty Seven Crores Ninety Seven Lakhs Ninety Seven Thousand Eight Hundred Fifty Four and Paise Twenty Two only) outstanding as on 30.06.2020 plus further interest, within the period of 60 days from the date of notice.

- Name & Address of borrower/co-borrower/hypothecator/guarantors/mortgagors**
1. **Talwalkars Better Value Fitness Ltd**, having its registered office at 801-813, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400026 Maharashtra (Borrower, Co-borrower, Mortgagor & Hypothecator)
  2. **Talwalkars Healthclubs Ltd**, having its registered office at 801-813, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400026 Maharashtra (Borrower, Co-borrower, Mortgagor & Hypothecator)
  3. **Popular Prakashan Pvt Ltd**, having its registered office at 301, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Rd., Mumbai - 400026 Maharashtra (Guarantor and Mortgagor)
  4. **M/s Tribhuvandas Bhirniji Zaveri and Sons Pvt Ltd**, having its registered office at Shop No. 2, Ground Floor, Nirmla Lifestyle, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai - 400080 Maharashtra (Guarantor and Mortgagor)

Facility - Rupee Term Loan;			
Sr. No	Borrower	Limit Sanctioned	O/s position as on date**
1.	TBVFL	₹. 63,69,00,000	₹. 70,54,02,031.41
2.	THL	₹. 59,38,00,000	₹. 65,76,66,393.87
	<b>Total</b>	<b>₹. 1,23,07,00,000</b>	<b>₹. 1,36,30,68,425.28</b>

Facility - Debentures to Talwalkars Healthclubs Ltd;			
Limit	O/s position as on date**	Facility - Vendor Finance to Talwalkars Healthclubs Ltd;	
Limit	O/s position as on date**	Limit	O/s position as on date**
₹. 80,00,00,000.00	₹. 95,19,13,219.00	₹. 5,00,00,000.00	₹. 5,58,16,209.94
₹. 80,00,00,000.00	₹. 95,19,13,219.00	₹. 5,00,00,000.00	₹. 5,58,16,209.94

\*\* Interest accrued till 30<sup>th</sup> June 2020

- Description of Secured Assets**
1. Pari-passu charge on entire current assets, and entire movable fixed assets of the company, both present and future
  2. Pari-passu charge on the following units owned by Talwalkars Better Value Fitness Ltd and Talwalkars Healthclubs Ltd:
    - a. First floor of the building named "Maa Laxmi Plaza" Khata No. 293, Plot No. 2014, Village Argora, P.S Argora, District - Ranchi
    - b. Office no. 2A, second floor, TISCO House, No. 7 Sakchi Boulevard, Shop Area, Main Road, Bistupur, PS Bistupur, Town, Jamshepur, District, Singhbhum East.
    - c. 1st Floor, Mantri Chandak Icon, CTS 203 (Part), Opposite Ladies Hostel, Saat Rasta, Solapur - 413001
    - d. First Floor, "CLASS of Pearl, on plot no. K-48-49-5-4-3, situated at Income Tax Colony, Tonk Road, Jaipur - 302018
    - e. Shop No. 1 Plot No. 112, Mangal Simran, 28th Road, Opp. Railfan, Mulund, Mumbai- 400050
    - f. Samridhhi Building, 1ST Floor, Mangal Simran, 28th Road, Off Turner Road, Bandra (West) Mumbai - 400050
    - g. Second Floor of the building named "Brilliant Solitaire" Plot No. 2/E/A, Section - E, Scheme No. 54, Indore - 452010
    - h. Unit No. 1, 1st Floor, 13/1/A, Soorah East Road, Ward no. 33, Kolkara - 700010
  3. Pari-passu charge on the following units owned by Guarantors:
    - a. Office premises at 31, 302A, 302A Mahalaxmi Chambers, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026 and owned by Guarantor M/s Popular Prakashan Pvt Ltd.
    - b. Entire fifth floor being unit No 501 & 502 + 2 terrace admeasuring 5200 ft and car parking at Konark Ashram behind Everest Building, Pt. M Malviya Marg, Tardeo owned by Guarantor M/s Tribhuvandas Bhirniji Zaveri & Sons Private Limited.

The above borrower/co-borrower/hypothecator/guarantors/mortgagors are advised to:

- make the payments of outstanding within 60 days from the date of the publication of this notice calling which the Bank will be entitled to and may exercise all or any of the rights available to it under Section 13 (4) and 15 of the SARFAESI Act 2002 in respect of the Secured Assets mentioned herein including takeover of the management of business of the borrower.
- In terms of Section 13 (13) of the SARFAESI Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the Secured Assets/properties stated in this Notice without prior written consent of the Bank.
- Your attention is invited to provision of Section 13 (8) of SARFAESI Act in respect of time available to redeem the Secured Assets.
- That all costs, charges, expenses that shall be incurred by the Bank in the process of its actions under Section 13 (4) and incidental thereto shall be recoverable from the borrowers/guarantors/mortgagors in the manner prescribed under the Act

**Date:** 14.08.2020  
**Place:** Mumbai

Sd/-  
Authorised Officer  
Axis Bank Ltd.

**अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा : आबा बागुल**

पुणे, दि. १५ (हिंदुस्थान समाचार) : पुणे शहरात हवामान विभागातर्फे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवावी अशी मागणी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे आंबील ओढ्याला पूर येऊन दुर्घटना घडली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदी आणि ओढ्या काठच्या वसाहतीतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे बागुल यांनी आयुक्ताने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

**अतिवृष्टीमुळे विद्यापीठाकडून सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा रद्द**

पुणे, दि. १५ (हिंदुस्थान समाचार) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात असून राज्यात सर्वात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यापीठाने गुरुवारी होणाऱ्या सर्व ऑनलाईन आणि ऑफलाईन विषयाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी येऊ शकतात. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

**रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'**

**PUBLIC NOTICE**  
TAKE NOTICE that my client Mr. RAJENDRA BAJIRAO PATIL is owner of Room No.11, Plot No.143, Charkop (1) Dattaniwas CHS Ltd, RSC-1, Charkop, Kandivli (W), Mumbai-400067, have lost the original allotment letter issued by MHADA authority in the year 1988-89 of Room No.11 in the name of original allottee KALPANA A. SHINDE whose name is appearing at Sr. No. 11 in Lease Agreement dated 19th April, 1989 entered into between MHADA and Charkop (1) Dattaniwas CHS Ltd, and my client have reported the matter to Charkop Police Station, Under Missing Register No.1547/20 dated 14/10/2020. If anyone find of aforesaid original Allotment Letter, or having any claim thereon may contact the undersigned Advocate N. R. Pandey at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivli (W), Mumbai- 400092 within 15 days from the date of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived.

Sd/- (Advocate Mr. N. R. Pandey)  
Mob.9869049486  
Date: 15/10/2020  
Place: Mumbai

**PUBLIC NOTICE**  
We J1 MR.ISLAM TANVEER AZMI S/O NEYAZ AHMED AZMI 2/ MR.SHAHBAZ AHMED AZMI 5/0 NEYAZ AHMED AZMI owners issue this Public Notice that the original SHARE CERTIFICATE of our flat at Flat No.301 on the 3rd Floor of Building No.9-A in the Building known as "RUBY Co-op Hsg Soc Ltd" situated at Kapadia Nagar, CST Road, Kuria (W) Mumbai-400070, has been lost and misplaced by us and presently being not traceable by us. We have not missed the said original share certificate and presently not obtained any loan or neither encumbered/lien/mortgage the said flat by depositing the said original share certificate for obtaining any loan or finance. Any person having found or in custody of the said original share certificate kindly handover the same at the address of the said flat or to Adv Shaikh Mohammed Asif at B-102, Baitunoor Building, S.G. Barve Marg, Kuria (W), Mumbai-400070, (9322109888) or in the office of Ruby Co-op Hsg Soc Ltd. Any person having any objections or rights, claims, title or interest in the said flat or the said original share certificate shall within 15 days in writing from the publish of this notice inform the owner / managing committee / advocate for the same.

Sd/- (Advocate Mr. N. R. Pandey)  
Mob.9869049486  
Date: 15/10/2020  
Place: Mumbai

नमुना क्र. आयएनसी-२६  
(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)  
केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, महाराष्ट्र यांच्या समक्ष  
कंपनी कायदा २०१३ चा कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपकलम (५) चे खंड (अ) प्रकरणात  
आणि  
संम रियल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड  
सीआयएन: २७०१२एमएच१९९९पीटी१२३०८९  
नोंदणीकृत कार्यालय-४था मजला, ४०१, दालामल चॅम्बर्स, २९ न्यू मरिन लाईन्स, चर्चीट, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२०, भारत.

...याचिकाकर्ता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, १४ ऑक्टोबर, २०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत वर्य विशेष ठरावामुळे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून मध्य प्रदेश राज्यात स्थलांतरित करण्याकरिता कंपनीचे मेमोरेण्डम ऑफ असोसिएशनचे निविर्गित बदल निविर्गितवादी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ चा कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तीच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या निविर्गित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमुद केल्याचा प्रतिसादाद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भन्न एमसीए-२१ (www.mca.gov.in) सदर सूचना प्रकाशन ताखेबाबतून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्रिय न्यायपीठ, एकरेट्ट, ५था मजला, १०० मरिन ड्राइव्ह, मुंबई-४०००२०, भारत येथे पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय-४था मजला, ४०१, दालामल चॅम्बर्स, २९ न्यू मरिन लाईन्स, चर्चीट, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२०, भारत येथे पाठवावी.

याचिकाकर्त्यांच्या वतीने व करिता संम रियल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड  
ज्येश शंतीलाल मेराई  
संचालक  
दिनांक: मुंबई १४.१०.२०२०  
ईआयएनसी:०२३८८७५३

**Public Notice**  
This is to inform the general Public that Original Share Certificate NO 78 dated 25<sup>th</sup> April 2001 bearing Distinctive NOS From 386 to 390 Mr. Paresh Kantil Shah Member of Mota Nagar co-operative Housing Society Ltd. Having Address at Andheri Kuria Road, Chakrika Andheri east Mumbai 400099. Have been lost/misplaced. The member of the society have applied of issue of duplicate shares. The society hereby invites claims and objection from claimants/objector for issuance of publication of this notice copies of such document and other proofs in support of his/her/their claims/objection for issuance of duplicate share certificate to the secretary of mota nagar co-operative above the society shall be free to issue duplicate share certificate in such manner as is provided under the by-laws of the society. The claims/objections if any received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. Are having any objection in respect of said transaction then raise objection within 14 days from the publication of this notice and thereafter no claim in future.

Sd/- Ratnakar T. Mishra  
ACBA, 3rd Floor, MM Court Andheri (E)  
Place: Mumbai Date: 16/10/2020

**PUBLIC NOTICE**  
I, MR. HUZAIFA ALIMOHAMMED HABIIBI issue this Public Notice that the original AGREEMENT FOR SALE dated 25th April 1977 of flat at Flat No.10/A 3rd Floor, "Kuria Amar CO-OP HSG STY LTD" Kale Marg, Kamani, Kuria (W), Mumbai 400070 executed between the parties Shri Yusuf E. Unwalla & Smt Fatemabi E Unwalla as Purchaser and M/s Firoze J Mantri as seller/Builder-Developer in respect of above Flat has been lost and misplaced by present owner and presently being not traceable by me. I have not missed the said original agreement nor presently obtained any loan or neither encumbered/lien/mortgage the said flat by depositing the said original Agreement for obtaining any loan or finance. Any person having found or in custody of the said original Agreement kindly handover the same to the present owner at the address of the said flat or to Adv Shaikh Mohammed Asif at B-102, Baitunoor Building, S.G. Barve Marg, Kuria(W), Mumbai 400 070, (9322109888). Any person having any objections or rights, claims, title or interest in the said flat or the said original agreement shall within 15 days in writing from the date of publication of this notice shall inform the owner / managing committee / advocate for the same with proper evidence, documents and proof. After the completion of 15 days if no such claims or objections are received it will be deemed to understood that nobody has any claims or objections regarding the title of the Flat and ownership of the said original Agreement for Sale dated 25th April 1977.

Sd/- (Advocate Mr. N. R. Pandey)  
Mob.9869049486  
Date: 15/10/2020  
Place: Mumbai

**TARMAT**  
टॉर्मट लिमिटेड  
CIN : L145203MH1986P1C038535  
नोंदणीकृत कार्यालय: जेन विद्या मार्ग, वाघोशी मंदिरावळ, ऑफ फिस सिटी रोड, मलाड (पूर्व), मुंबई - ४०० ०६३, ई-मेल: cs@tarmatlimited.com.  
वेबसाईट: www.tarmatlimited.com टेलि: २४०० २१३० / ११८०. फॅक्स: २४०० ०३२२.

**३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना**  
अशी सूचना देण्यात येते की टॉर्मट लिमिटेडची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ०६ नोव्हेंबर, २०२० रोजी ०१.३० वाजता पंतप्रधान कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑनलाईन व्हिड्युओ कॉन्फरन्सिंग (ओएव्हीसी) आयोजित केली जाईल. सर्वसाधारण परिषदकडून क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० रोजी दिनांक ३१ एप्रिल २०२० रोजी दिलेले जनरल परिषदकडून क्रमांक १४/२०२० आणि कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाचे जारी केलेले जनरल परिषदकडून क्रमांक २०/२०२० (एमसीए) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे (सेबी) जारी केलेल्या इतर लागू परिषदकडे (एकत्रितपणे संबंधित परिषदकडून म्हणून संबोधिले जाताना) दिनांक २४ ऑगस्ट २०२० च्या सूचनेत तपशीलवार नमुद केले आहेत. सदर्य एजीएममध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. व्हीसी / ओएव्हीसी. ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वर्षाच्या लेखापरिष्कृत व्हिड्युओ स्टेटमेंटसह सदस्यांना स्वतंत्रपणे नोटीस पाठविल्या आहेत, ऑक्टोबर ३३, २०२० रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लेखापरीक्षाकांड अहवाल व संचालकांचा अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पते नोंदवले आहेत त्यांना डिजिटल/ई-कॉपी / कंपनी. ही कागदपत्रे कंपनीच्या सेक्रेटरीच्या कार्यालय गुंतवणूकदार विभागात (www.tarmatlimited.com) वर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल सेक्युरिटीज अँड इंडिया लिमिटेड च्या संकेतस्थळावर अनुक्रमे [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर उपलब्ध आहेत.

पुस्तकबंद:  
कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १९ आणि सेबी च्या नियम ४२ (यादीतील जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरण आवश्यकता) अधिनियम, २०१४ च्या अनुप्रदाने ही सूचना देखील देण्यात आली आहे. सदस्यांनी नोंदणी आणि कंपनीच्या शेअर हस्तांतरण पुस्तके पुरवठ्याबाबत बंद राहतील. २४ सप्टेंबर २०२० ते बुधवार ३० सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस समावेश) एजीएमच्या उद्देशाने.

इलेक्ट्रॉनिक मॉड्युलर मतदान:  
कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ नुसार सेबीच्या सर्वसाधारण सभा व नियम ४४ (यादीतील जबाबदाऱ्या व प्रकटीकरण आवश्यकता) नियम २०१४, मशील सेक्युरिटीज रेट्रिडिंड २, जनरल मीडिया व सेशराल (नियम व अधिसूचना) २०१९ च्या बाबी बँकवित्त व्यवसायाचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक मागिने केला जाऊ शकतो; सेंट्रल डिजिटल सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ई-मतदान व्यवसायीच्या माध्यमातून ठरावकार मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सर्व सदस्यांना ई-व्हॉटिंग सुविधा पुरविण्यामुळे कंपनीला आमंद झाला आहे. ज्या सदस्यांनी नावे कट ऑफ-ऑफ तारखेनुसार सदर्य / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये नोंदली जाताना म्हणजेच शुक्रवार, ऑक्टोबर ३०, २०२० रिमोट ई-मतदान सुविध्याचा लाभ घेण्यास पात्र आहेत. वार्षिक अहवाल २०२० च्या मेलिगनंतर शेअर्स ताब्यात घेतलेल्या व कट ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२० रोजी सभामाग असलेले पात्र सदर्य त्यांचा हक्क वापरण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड देण्यासाठी कंपनीकडे संपर्क साधू शकतात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करा. वापरकर्ता आयडी आणि सेक्रेटरीवळ मिळविण्याची सविस्तर प्रक्रियाही बँकवित्त मंडळीच्या वेबसाईटवर देण्यात आली असून ती कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. २४ ऑगस्ट, २०२० रोजीच्या एजीएम नोटीसमध्ये उपलब्ध असलेल्या सूचनांचे अनुसरण करण्याची सदस्यांना विनंती केली जाते, जी कंपनीच्या वेबसाईटवरवित्त इन्व्हेस्टर सेक्शन वरव्ही डाउनलोड करता येईल [www.tarmatlimited.com](http://www.tarmatlimited.com)

रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार, नोव्हेंबर ०२, २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता सुरु होईल आणि पुन्वारी, ०५ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता समाप्त होईल. सदस्यांना दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करता येणार नाही. कोणतीही चौकशी किंवा तक्रारी असल्यास [evotingindia.com](http://evotingindia.com) वर उपलब्ध असणाऱ्या संस्कार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्हॉटिंग मॅनुअलच्या संपर्क घेऊ शकता किंवा [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) वर ईमेल पाठवू शकता.

ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानद्वारे आपले मत दिले असेल ते वार्षिक सर्वसाधारण सभेलादेखील उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदानाचा हक्क असणार नाही, ज्या सदस्यांनी दुसरे ई-मतदानद्वारे मत दिले नाही त्यांचे मतदान करता येईल. सेंट्रल डिजिटल सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केलेल्या सुविधेद्वारे बँकवित्त मतदानाची सुविधा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

ईमेल पर्यायी नोंद / अध्यावत करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:  
इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि विंग शेअर्स प्रॉक्सिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ई-मेल पता व मोबाइल क्रमांक वैध / अध्यावत करण्यासाठी प्रत्यक्ष स्वरूपत असलेल्या सभामाग्या बाबतीत सदर्य त्यांच्या डिजिटल/ई-मेलमागिने संपर्क साधू शकतात. पता आणि बँक तपशीलवार. ज्या सदस्यांनी आपला ई-मेल पता नोंदणीकृत केलेला नाही आणि पर्यायी एजीएमची वार्षिक अहवाल, नोटीस बजावली जाऊ शकतील नाही, त्यांनी आपला ईमेल पता आणि मोबाइल नंबर विंग शेअर सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडकडे [shwtels@bigshareonline.com](mailto:shwtels@bigshareonline.com) वर पाठवून शकता.

पुस्तकबंदतः  
प्रत्यक्ष कोमपये सभामाग असलेल्या सभामाग्यांनी कंपनीच्या रजिस्ट्रार व सभामाग हस्तांतरण एजंट-बगोरी सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांना पत्ता बदलण्याविषयी माहिती घ्यावी. पहिला मजला, माहल डिन बर्स बिल्डिंग, मोल, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९. शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२० रोजी नवीनात. ईमेल/व्हॉटसअप सभामाग असणाऱ्या सदस्यांनी अशा प्रकारच्या बदलाविषयी त्यांच्या ठेवीदारांना (डीपी) व्हेळत कळवावे.

स्क्रीटिझर:  
कंपनीने इंटर पोस्ट आणि रिमोट ई-मतदान प्रक्रिया निष्पन्न आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी स्क्रीटिझर म्हणून काम करणाऱ्या प्रॉक्सिसेस कंपनी सेक्रेटरी श्री. श्राात दिवाण यांची निवृत्ती केली आहे (एमसीएन: २४०३ सीपी: १९०९ पीआर: ५३०/२०१५).

तपसणी:  
एजीएमच्या सूचनेत नमुद केलेली कागदपत्रे सदस्यांद्वारे टोपीएमच्या तारखेबाबतून एजीएमच्या तारखेबाबतून स्क्रीटिझर म्हणून काम करणाऱ्या प्रॉक्सिसेस कंपनीला उपलब्ध आहेत. अशा कागदपत्रांची तपसणी करण्याचा प्रयत्न करणारे सदर्य cs@tarmatlimited.com वर ईमेल पाठवू शकतात

संपर्काची माहिती:  
रिमोट ई-वोटिंगी संबंधित तक्रारी जर असेतील तर कंपनी सेक्रेटरी यांना टॉर्मट लिमिटेड, सेक्रेटरीअल विभाग, जनरल ए. के. वैद्य मार्ग, वाघोशी मंदिरावळ, ऑफ फिस सिटी, मालाड (ई), मुंबई ४०० ०९७ महाराष्ट्र, भारत यांना संबोधित करता येईल. संपर्क तपशील-दुव्धानी. क्रमांक +९१-२२-२४००२१३० / ११८० फॅक्स क्रमांक २४०० ०३२२ ई-मेल: cs@tarmatlimited.com

टॉर्मट लिमिटेडकरिता  
सही /  
एस. चक्रवर्ती  
संचालक  
दिनांक: १५ ऑक्टोबर २०२०

**STERLING POWERGENSYS LIMITED**  
Reg Off: 2/10, Meghal Service Industrial Estate, Devidayal Road, Mulund (W), Mumbai-400080, Maharashtra, India  
Phone: 022-25605588  
Email Id: investor@spgolar.in  
CIN: L29213MH1984PLC034343  
Website: www.spgolar.in

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that Meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, 22<sup>nd</sup> October, 2020 at 01.00 p.m. to consider and approve Director Report for FY 2018-19 and Secretarial Audit Report for FY 2018-19.

The information available in this Notice is also available on the website of the Company [www.spgolar.in](http://www.spgolar.in) and on the website of Stock Exchange where the shares of the Company are listed viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) (scrip code 513575).

For **STERLING POWERGENSYS LIMITED**  
Sd/-  
Mr. Venkata Subramanian  
Director  
(DIN: 00170561)  
Place: Mumbai  
Date : Oct 15, 2020

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that 1) Muthurbhai J. Soljira alias Patel & 2) Kanchan M. Soljira alias Patel are seized & possessed of and/or sufficiently entitled of a Flat viz. Flat No.601 alongwith open terrace on 6th floor, Shobha C.H.S. Ltd., Chhatrapati Shivaji Road, Opp. Subash, Dahisar (E), Mumbai 400 068, (hereinafter referred to as "the said Flat") and also holding shares therein. That the said 1) Muthurbhai J. Soljira alias Patel & 2) Kanchan M. Soljira alias Patel have lost/misplaced the original agreement dated 1/08/1991 entered into between Mrs. Prys Developers and P.S Rao in respect of the said Flat. All person having any claim, right, title and interest against or to the said Flat or the shares in respect thereof or any part thereof either by way of mortgage, sale, gift, inheritance, agreement, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession or by virtue of any testamentary or non-testamentary document/s or by virtue of succession, adoption, any suit, litigation, dispute, decree, order, injunction, restriction, covenants, statutory order, notice/award, notification or otherwise howsoever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidences and detailed particulars thereof at H-505, Ekta Bhoomi Garden, Rajendra Nagar, Borivli (E), Mumbai 400 066, within 15 days from the date of publication of this Notice by Registered Post A.D., failing which, such claim, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

Sd/- (CHARUSHILA RAORANE)  
ADVOCATE, HIGH COURT  
Place: Mumbai Date: 16/10/2020

मुख्य कार्यालय: स्टार हाऊस, सी-५, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ली कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००१९  
ई-मेल: headoffice.share@bankofindia.co.in

**सूचना**  
भागधारकांचे संचालकांची निवड

केंद्र शासन वित्तिक्रम भागधारकांमधून एक संचालक निवडण्यासाठी गुनवार, २२ ऑक्टोबर, २०२० रोजी होणारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेबाबतचा सभेबाबतचा दिनांक १८ सप्टेंबर, २०२० रोजीच्या सूचनेनुसार, येथे सुचित करण्यात येत आहे की, नामांकन पत्रांच्या पडताळणीनंतर आणि नाम व उचित स्थितीच्या निविर्गितनंतर खालील उमेदवारांचे नामांकन वैध आणि अधिकृत आढळून आले.

नाव व पत्ता	वय	शिक्षण/अनुभव
श्री. पी. एन. प्रसाद	६० वर्ष	एमएससी., सीएआयआयबी बँकिंग

प्लॅट नं. ४०१/१/३, ४था मजला, राजपराशर, ९५/एफ, इंदरनारयण रोड, सांताक्रुझ (प), मुंबई-४०००४५

एका पदाकरिता फक्त एक वेध उमेदवार असल्याने बँक ऑफ इंडिया (शेअर्स अँड मिडीअ) रेग्युलेशन्स २००५ च्या नियम ६६ नुसार दिनांक १८ सप्टेंबर, २०२० रोजीच्या निवडणूक सूचनेत दर्शविलेल्याप्रमाणे आणि उमेदवार निवडण्याचे समजवण्यासारखे नवीन सूचना २०२० पासून कायदाबात हजर होणे आवश्यक आहे.

तदनुसार भागधारका संचालकांची निवड गुनवार, २२ ऑक्टोबर, २०२० रोजी होणाऱ्या बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत होणार नाही कारण निविर्गित विशेष सर्वसाधारण सभेत अन्य कोणताही अर्जदारा विमर्ष करण्याकरिता नाही, सदर सभा रद्द करण्यात आली आहे.

(ए.के. दास)  
दिनांक: १५.१०.२०२०  
व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

**जाहीर सूचना**  
याद्वारे सूचना देण्यात येते की, (१) श्री. दीपक आर. मेहरा, (२) श्री. मोहित डी. मेहरा व (३) श्री. विपिन डी. मेहरा हे प्लॅट नं. १६/२६, ७वा मजला, नवजीवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., डॉ. डी.भडकमकर मार्ग, मुंबई-४००००८ या जागेचे विद्यमान मालक असून त्यांच्या नावे नवजीवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सीएस क्र.२५५, ताडवडे विभाग या सोसायटीचे अनुक्रमांक ४७८६ ते ४७९० धारक ५५/०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स समाविष्ट भागप्रमाणपत्र क्र.११२८ चे धारक आहेत, यांनी त्यांचे प्लॅट नं. १६/२६, ७वा मजला, नवजीवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., डॉ. डी.भडकमकर मार्ग, मुंबई-४००००८ आणि सर्व अधिभार, बोजा आणि कोणत्याही प्रकारच्या दायित्वापासून मुक्त असलेले ५ शेअर्स आमचे अशील (खरेदीदार) यांना संयुक्तपणे विक्री, हस्तांतर व अधिहस्तांतरण करण्यास तयारी दर्शविली आहे आणि विद्यमान मालकांनी असे नमुद केले आहे की, त्यांच्याकडून प्लॅट नं. १६/२६ चे मुळ मालकांकराकरामा अर्थात (१) श्रीमती शिला आर. सहानी व श्रीमती मुमा आर. अडवाणी यांच्या दरम्यान झालेला सन १९६९ चा मुळ विक्री करारनामा आणि (२) श्रीमती मुमा आर. अडवाणी व श्री. रणजीतसिंग टी. अडवाणी आणि श्रीमती उषा मेहरा पारेख यांच्या दरम्यान झालेला दिनांक २५.०५.१९९२ रोजीचा मुळ विक्री करारनामा हरवला आणि/किंवा गहाळ झाला आहे.

कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस प्लॅट नं. १६/२६, ७वा मजला, नवजीवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., डॉ. डी.भडकमकर मार्ग, मुंबई-४००००८ आणि ५ शेअर्स किंवा सदर मालमत्ता किंवा भागावर आणि वर नमुदप्रमाणे सदर मुळ मालकांकराकरामात विक्री, अदलावट, हस्तांतरण, न्यास, भाडेपट्टा, कर्ज, मालकी हक्क, बक्षीस, कायदेशीर हक्क, ताबा, लिव्ह अँड लायफ्टन्स, वहिदात, गणगवट, तारण, वासाहक, आवक, न्यायालयीन खटला, रोखण्याची आदेश, हुकूमनामा आणि निकाल किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा, मागणी असल्यास त्यांनी त्यांचे दावे योग्य स्वरुपात वैध व कायदेशीर दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकरीत व्ही.एन. गोलावाला अँड कंपनी, अँडव्होकेटस यांना कळवावे, अन्यथा प्लॅट नं. १६/२६, ७वा मजला, नवजीवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., डॉ. डी.भडकमकर मार्ग, मुंबई-४००००८ येथील निवासी प्लॅटखात वर नमुद २ मुळ करारनामा वर दावा किंवा मागणी असल्यास संपून दिले आहे किंवा रद्द केले आहे असे समजले जाईल.

सही /  
व्ही.एन. गोलावाला अँड कंपनी  
अँडव्होकेट खेतरी व्ही. गोलावाला  
दिनांक: १६.१०.२०२०  
ठिकाण: मुंबई  
३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायटी, डॉ. डी.बी. मार्ग, मुंबई-४००००८. ई-मेल: cvgolwala@gmail.com

**जाहीर नोटीस**  
ह्या जाहीर नोटीसीने सर्व लोकांना कळविण्यात येते की सदिका क्र. बी-००२, शीतल छाया सोसायटी, शीतल नगर, मीरा रोड पूर्व, रांगे ४०१/१०७ या सदिकेचे ऑरिजनल शेअर सर्टिफिकेट क्र. १४, ६६ पासून ते ७०, हे कागदपत्र गहाळ झाले आहे जर कोणता कागदपत्र सापडले असेल तर पुणे कॅम्पना आमच्या संस्थेचा कायलायला संपर्क करा.

द्वी: १६.१०.२०  
या वतीने  
जनक जोशी चेयरमन  
शीतल छाया सहकारी ग्रहनिगम संस्था  
शीतल नगर, मीरा रोड, रांगे  
Sd/-

**LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED**  
(Formerly Splash Media & Infra Limited)  
CIN: L145400MH1987PLC044094  
Registered Office: A-301, Hotel Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai 400064;  
Phone No.: 022-6894-9785/667, Fax: 022-2889-2527;  
Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com.

**NOTICE OF 39<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING OF LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED**  
NOTICE is hereby given that the 39<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, November 05, 2020 at 11:30 A.M. Annual General Meeting (AGM) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the Notice of the AGM only through e-voting facility. The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular dated May 12, 2020. Facility for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website [www.luharukamediainfra.com](http://www.luharukamediainfra.com) and website of the Stock Exchanges i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of National Securities Depository Limited (NSDL) <https://www.evoting.nsdl.com>.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing the facility for e-voting. Members can cast their vote from November 02, 2020 (09:00 A.M. IST) and ends November 04, 2020 (05:00 P.M. IST). At the end of remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. October 30, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who are holding shares in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the 'cut-off date' i.e. October 30, 2020, may obtain the login ID and password by sending a request to [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) providing Folio no. / DP ID and Client ID.

In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the E-Voting User Manual for Shareholders available at the download section of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). Members may also contact on the following: Mr. Pratik Bhatt, NSDL  
Telephone Nos. - 022-2499-4738  
Toll free no. 1800-222-990.  
Email: [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in).

For **LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED**  
Sd/-  
ANIL AGRAWAL  
Managing Director  
DIN: 06406167  
Date: October 15, 2020  
Place: Mumbai

**अॅक्सिस बँक लिमिटेड**  
(सीआयएन: एल९११०जी०१९९३पीएलसी२००९९)

संचलनात्मक मालमत्ता समुह व कॉर्पोरेट कार्यालय: ७वा मजला, 'अॅक्सिस हाऊस', सी-२, वाडिया इन्टरनेशनल सेंटर, पांडुरंग बुकमार्ग, वरळी, मुंबई-४०००२५. दूर-२९१२ २९२५२९३५. [www.axisbank.com](http://www.axisbank.com)

नोंदणीकृत कार्यालय: विंगल, ३रा मजला, समथेरिंग मीडिया सोसां. लॉ, तांडाजवळ, एक्सप्रेसव्ही, अहमदाबाद-२८०००८.

सिक््युरिटीयव्हेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अँडसेंट्रल अँड एफकोसेमेंट ऑफ सिक््युरिटी इंटरस्ट अँड  
३० व्या कलम ११(१) अन्वये सूचना

मे. तटवळकर बँकर व्हॉल्यू फिन्डेन्स लिमिटेड (यापुढे टीबीव्हीएफएल म्हणून संबोधित) आणि तटवळकर हेन्ड्यक्लस लिमिटेड (यापुढे टीएएफएल म्हणून संबोधित) आणि पुर्वीची तटवळकर लॉईफरस्टाड लिमिटेड (यापुढे कर्जदार/कंपनी/गुशी/गुणुचे म्हणून संबोधित) या